



वसई-विरार शहर महानगरपालिका
घनकचरा व्यवस्थापन विभाग

दि.१०/०६/२०२२

प्रेसनोट

शहरातील जनतेला कळविण्यात येते कि, केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना क्र.जीएसआर-३००(इ) दिनांक १८/०६/२०१६ अन्वये प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट रुल्स २०१६ लागू केलेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अधिसूचना क्र. प्लॅस्टिक-२०१८/प्र.क्र.२४/तां.क्र.४ तसेच दिनांक २३ मार्च, २०१८ च्या अधिसूचना व दिनांक ११ एप्रिल २०१८ च्या अधिसूचनेन्वये सुधारणा, दि.०२ जुलै, २०१८ नुसार अविघटनशील कचऱ्यामुळे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीवर अनिष्ट परिणाम होत असल्याने 'महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे' (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक व तदनंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा) अधिसूचना, २०१८ संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली आहे.

“Maharashtra Plastic and Thermocol Products (Manufacture Usage Sale, Transport, Handling and Storage)” Notification 2018.

सर्व नागरिकांना कळविण्यात येते कि, दि.१२ ऑगस्ट, २०२१ रोजीचे केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन, मंत्रालय यांच्या नियम व अधिसूचनेनुसार एकल वापर होणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, भांडी व थर्माकोल अविघटनशील वस्तू वापरण्यास बंदी असून कठोर अंमलबजावणी शहरांतून सुरु करण्यात आली आहे. तसेच राज्य शासन, पर्यावरण विभागाच्या दि.२६ एप्रिल, २०२२ रोजीच्या अधिसूचनेनुसार उपरोक्त बाबत टास्क फोर्सची स्थापना करणे आणि अंमलबजावणी करणे याबाबत महानगरपालिकेस निर्देश दिले आहेत. त्यामुळे एकल वापर होणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, भांडी व थर्माकोल अविघटनशील वस्तू वापर करताना आढळल्यास खालील तपशिला प्रमाणे उचित कारवाई व दंड आकारण्यात येईल याची नोंद घ्यावी.

तपशील	आकारण्यात येणारा दंड
एकल वापर होणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, भांडी व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक)	रु.५,०००/- प्रथम वेळेस. रु.१०,०००/- द्वितीय वेळेस. त्यानंतर रु.२५,०००/- तृतीय वेळेस व तीन महिन्यांकरिता कारावास.

घनकचरा व्यवस्थापन विभाग
वसई विरार शहर महानगरपालिका